

August 23, 2025

To. **BSE Limited** 

Department of Corporate Services, P. J. Towers, Dalal Street, Fort,

Mumbai - 400 001 Scrip Code: 532543

National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, 5th Floor, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400 051

Scrip Symbol: GULFPETRO

Dear Sir/Madam,

Sub.: Publication of Notice for the 42nd Annual General Meeting in Newspapers.

Pursuant to Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEB1 LODR Regulations"), please find enclosed herewith the public notice of 42nd Annual General Meeting of the Company published in the following Newspapers viz. Financial Express (English) and Mumbai Lakshdeep (Marathi) on Saturday, August 23, 2025, inter-alia, in respect of:

- 1. Intimation of 42<sup>nd</sup> Annual General Meeting (AGM) of the Company and Dispatch of Annual Report 2024-25.
- 2. Details of the e-voting for the AGM; and
- 3. Notice of Book Closure as per Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI LODR Regulations.
- 4. 100 Day Campaign "Saksham Niveshak"

The said clippings of Newspapers will also be made available on the website of the Company viz. www.gppetroleums.co.in.

Kindly take the information on your record and inform your members accordingly.

Thanking you,

Yours Faithfully,

For GP Petroleums Limited

Kanika Sehgal Sadana

Company Secretary & Compliance Officer



IPOL

# PUBLIC NOTICE

Notice regarding lost Certificates of MAHINDRA & MAHINDRA LTD. Read office Gateway Building, Apollo Bunder, Mumbai- 400001. I, ROHINI POPATLAL PARIKH residing at Plot No:09, Vidhya Bhavan, Andheri CHS, 4th Floor, V.P.Road, Near Parle Prabha Building, Andheri (West) Mumbai-400058 am the registered holder of th under mentioned shares in the above said company, hereby give notice that the shares certificates in respect of the said shares have been untraceable and I have applied to the Company for issue of duplicate certificates. Any person having any claim in respect of th said shares should lodge such claims with the Company at its above referred address and Transfer Agents, KFIN TECHNOLOGIES LIMITED, having registered office at Selenium Tower B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Manda Hyderabad, Telangana-500032, within 15 days from this date, else the Company wi proceed to issue duplicate certificates and no further claim will be entertained by the

Name of the Shareholder/s	Folio No.	F.V	Certificate Nos.	Distinctive Numbers	No. of Shares
ROHINI P. PARIKH VASANTBEN P. PARIKH (DECEASED)	P005131	5/-	2018370	6004545 to 6004736	192
Place: Mumbal Date: 23/08/2025				Shareholder/ Legal Cla TBEN P. PARIKH (DECE	



# **Ministry of Rural Development Department of Rural Development**

# **Request for Proposal**

Ministry of Rural Development, Government of India invites Request for Proposal from reputed and experienced agencies to engage a Consultancy Firm for providing support services for the National Level Monitoring System and compiling and analyzing the reports of National Level Monitors (NLMs). The tender can be downloaded from https://www.dord.gov.in/offerings/tenders and https://eprocure.gov.in/eprocure/app.

Applications will be received from online mode through CPP Portal only. The last date for submission of Bid is 22.09.2025 by 5.00 PM. Sd/-

(Sumita Budhiraja) Under Secretary to the Govt. of India CBC-35101/11/0003/2526

### CYBERTECH SYSTEMS AND SOFTWARE LIMITED CIN: L72100MH1995PLC084788

REGD. OFF.: 'CYBERTECH HOUSE', B-63-64-65-MIDC, ROAD NO. 21/34, J.B. SAWANT MARG, WAGLE ESTATE, THANE (WEST), MAHARASHTRA - 400604 C- +91 22-6983-9200.

## NOTICE TO SHAREHOLDERS

E-mail ID: cssl.investors@cybertech.com | Web: https://cybertech.com

- . Notice is hereby given that the Thirtieth (30th) Annual General Meeting ("AGM") of the members of CyberTech Systems and Software Limited ("the Company") is scheduled to be held on Monday, September 29, 2025 at 02:00 P.M. through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 05, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 08, 2021, 03/2022 dated May 05, 2022, 11/2022 dated December 28, 2022 and 9/2023 dated September 25, 2023, and the lates one being General Circular No. 9/2024 dated September 19, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India (the "MCA Circulars"), and SEBI Circulars dated May 12, 2020, May 13, 2022, January 05, 2023, October 07, 2023 and October 3, 2024 to transact the Ordinary and Special businesses as set out in the Notice convening the AG M.
- In compliance with the aforesaid Circulars copies of the Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2024-25 will be sent to all the Members whose e-mail addresses are registered/ available with the Company/ Depository Participants (Dps). Members holding shares in dematerialized form are requested to register their email address and mobile numbers with the relevant Depositories through their DPs. Members holding the shares in physical mode are requested to share their email address and mobile numbers with the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA), MUFG Intime India Pvt. Ltd. (Formerly known as Link Intime India Pvt. Ltd.), Telephone: +91 810 811 6767, Email rnt.helpdesk@in.mpms.mufg.com, Website: https://in.mpms.mufg.com/.
- The Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2024-25 will also be available on the website of the Company at https://cybertech.com and on the websites of the stock exchanges (BSE Limited at https://www.bseindia.com & National Stock Exchange of India Limited at https://www.nseindia.com) and on the RTA e voting website: instavote.linkintime.co.in.
- . Members will have the opportunities to cast their vote remotely on the businesses as set out in the Notice of the AGM through an electronic voting system. The manner of voting electronically for the Members holding the shares in dematerialized mode, physical mode and for the Members who have not registered their email address will be provided in the Notice of the AGM. The details will be made available on the website of the Company. The members are requested to visit https://cybertech.com for such details.
- In order to facilitate the receipt of dividend through Electronic Clearing Service (ECS), members are requested to submit/update changes, if any, pertaining to their name, postal address, email address, telephone / mobile numbers, Permanent Account Number (PAN), mandates, nominations, power of attorney, bank details such as, name of the bank and branch details, bank account number, MICR code, IFSC code, etc. to their DPs, in case if the Members are holding the shares in electronic form. In case if the Members are holding the shares in physical form, the
- Members are requested to submit these details to the Company/RTA. . The Notice of 30th AGM along with the Annual Report for the Financial Year 2024-25 will be sent to the Members in accordance with the applicable laws on their registered email address shortly.

For CyberTech Systems and Software Limited

Place: Thane Date: August 23, 2025

BEFORE MS. GARIMA BHARADWAJ.

LD. SOLE ARBITRATOR, DELHI

INTERNATIONAL ARBITRATION CENTRE

(DIAC), DELHI HIGH COURT CAMPUS,

S-BLOCK, ZAKIR HUSSAIN MARG,

NEW DELHI-110003

Website: http://dhcdiac.nic.in/)

PUBLICATION

MAHAVIR FLEXI PACK THROUGH ITS

BHIMANI S/O SH. PRAVINCHANDRA

KOOPARCHANDRA BHIMANI

PROPRIETOR SH. HEMAL PRAVINCHANDRA

AT : OFFICE NO 253, 2ND FLOOR, GOREGADN

ALSO AT: S NO 03 1 ST FLOOR SURVEY NO 755

3 E KRUTUNDUSTRIAL ESTATE, SOMNATH ROAD

KAGAR GOREGAON WEST MUMBAI MOTILAL NAGAF

MUMBAI, MAHARASHTRA-400104; ALSO AT; SHOP

NO 253 2ND FLOOR CITY CENTRE S. V ROAD RATNA

SMT JULLY HEMAL BHIMANI W/O HEMAL BHIMANI

jully.h@gmail.com, mahavirflexipack@gmail.com

HOTEL GOREGAON, MAHARASHTRA - 400062

E-MAIL: mahavirflexipack@gmail.com,

AT: B 31 8TH FLOOR, SAT BABA ENCLAVE,

BUILDING NO.3. GOREGAON, WEST MUMBAI

M/s Moneywise Financial Services Pvt. Ltd. Vs.

Case Ref. No. DIAC/10542/03-25 (Quote this reference

This is to inform all concerned that the undersigned has

been appointed as an independent sole arbitrator vide

order dated 11.03.2025 by the Honble High Court of

Delhi in an arbitration proceeding initiated by M/s

Moneywise Financial Services Pvt Ltd. against Mahavir

Flexi Pack through its proprietor Sh. Hemal

Whereas the Respondents above named are not

appearing in the arbitration proceedings that have been

commenced and hence in the interest of justice, this

notice by publication is hereby issued to the respondent

to ensure his presence either in person or through duly

appointed Advocate on 15.09.2025 at 02:30 at Delhi

International Arbitration Centre, S Block, Delhi High

Take notice that in default of their appearance on the date

and time given above, the aforementioned arbitration

proceedings will be proceeded with, in their absence and

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of

advertising copy, it is not possible to verify

its contents. The Indian Express (P.)

Limited cannot be held responsible for

such contents, nor for any loss or damage

incurred as a result of transactions with

companies, associations or individuals

advertising in its newspapers or

Publications. We therefore recommend

that readers make necessary inquiries

before sending any monies or entering

into any agreements with advertisers or

otherwise acting on an advertisement in

any manner whatsoever.

**GARIMA BHARADWAJ** 

SOLE ARBITRATOR

(ADVOCATE)

Court, Zakir Hussain Marg, New Delhi-110003.

shall be decided in accordance with the law.

(In terms of the order dated 28.07.2025)

Mahavir Flexi Pack through its proprietor

Sh. Hemal Pravinchandra Bhimani and Anr

hemal.bhimani@gmail.com,

9987121691, 9967607142

niravbhimani1981@gmail.com

MOB: 9594476566, 9322407142.

MAHARASHTRA - 400104; E-mail:

Mob. 9967607142, 9987121691

In institutional arbitration between

no, for future communications with DIAC)

Pravinchandra Bhimani And Ani

Arb P No 1467/2024

Sir/Madam,

WEST, MUMBAI, MAHARASHTRA, 400062:

(Ph.: 011-23386492, Fax: 011-23386493,

Sarita Leelaramani Company Secretary & Compliance Officer

# NOTICE

## NICHOLAS PIRAMAL INDIA LIMITED (PIRAMAL ENTERPRISES LIMITED)

Registered Office: PIRAMAL ANANTA, AGASTYA CORPORATE PARK, OPPOSITE FIRE KAMANI JUNCTION, LBS MARG, KURLA (WEST), MUMBAI, MAHARASHTRA 400070

NOTICE is hereby given that the certificate[s] for the under mentioned securities of the Company has/have been lost/misplaced and the holder[s] of the said securities / applicant[s] has/have applied to the Company to issue duplicate certificate(s).

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation.

Name[s] of holder[s] [and Jt. holder[s], if any]	Kind of Securities and face value	No. of Securities	Folio No	Certificate No	Distinctive number[s]
PRAKASH GAJANAN KAMAT & JYOTI PRAKASH KAMAT	Equity RS. 10/-	25	P000376	7327	1379751 - 1379775
		15	P000376	13327	435575 - 435589
		40	P000376	52884 - 52886	4951446 - 4951485
		25	P000376	81644	7278835 - 7278859
		52	P000376	111243 - 111244	10328911 - 10328962

[Place] - PUNE [Date] - 22/08/2025 [Name[s] of holder[s] / Applicant[s]] PRAKASH GAJANAN KAMAT JYOTI PRAKASH KAMAT

# **CPS SHAPERS LIMITED**

(Formerly known as CPS Shapers Private Limited) CIN: L18109MH2012PLC231749

Regd. Office: 201-204, 2nd Floor, Swamini Industrial Estate No.3, Opp. Varun Industries, Nanal Nagar, Waliv, Vasai East, Thane 401 208, Maharashtra, India. Tel: 0250 2451001/2, 3246049 Email: cs@dermawear.co.in | Website: www.cpsshapersltd.com

NOTICE OF 13TH ANNUAL GENERAL MEETING, THROUGH VIDEO CONFERENCING (VC), E-VOTING INFORMATION, AND CUT-OFF DATE

- Notice is hereby given that the 13th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, the 26th day of September, 2025 at 02:00 P.M. through Video Conferencing (VC)/ Other Audio Visuals means (OAVM) pursuant to applicable provisions of the Companies Act, 2013 read with latest Circular No. 09/2024 dated 19th September 2024, General circular No. 09/2023 dated 25th September 2023, General circular No. 14/2020 dated 08th April 2020, General circular No. 17/2020 dated 13th April 2020, General Circular Nos. 20/2020 dated 5th May, 2020 respectively issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022, SEBI/HO/CRD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 07th October, 2023 and latest circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated 3rd October 2024 respectively issued by Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), to transact the business as set out in the Notice convening the AGM. Electronic copies of the Notice of the AGM and Annual Report of the Company for the financial
- year ended March 31, 2025, have been sent to all the Members whose email addresses are registered with the Company/RTA/ Depository Participant(s). The said documents are also available on the Company's website i.e. www.cpsshapersitd.com, & Website of Stock exchange i.e. www.nseindia.com. Members can join and participate in the AGM through VC/OAVM means only. The instructions for joining the AGM and the procedure for remote e-voting or for casting vote
- through e-voting system during the AGM has been provided in the notice of the AGM which has been sent to the shareholders along with login credentials. Members participating through VC/OAVM means shall be counted for the purpose of reckoning quorum under Section 103 of the Companies Act 2013.
- Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the company is providing to its members, facility to exercise their votes electronically on resolutions as set out in the Notice. The Company has engaged the services of Bigshare Services Private Limited for providing remote e-voting facility. The facility of voting through electronic means will also be available at the AGM and only those members, who are present in the AGM and have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, will be eligible to vote at the AGM. The details and instructions for remote e-voting and voting at the AGM forms part of Notice.
- The remote e-voting period will commence on Monday, September 22, 2025 at 09:00 A.M. and ends on Thursday, September 25, 2025 at 05:00 P.M. A person whose name appears in the Register of Members/Beneficial owners as on cut-off i.e. Friday, September 19, 2025 shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting on the day of the AGM. Persons who are not members as on the cut-off date should treat this notice for information
- The Board of Directors has appointed Ms. Deepall Kaushik, an Advocate, New Delhi, to act as the Scrutinizer, to scrutinize the entire e-voting process and e-voting at AGM in a fair and
- In case shareholders/ members have any queries regarding login, they may send an email to investor@bigshareonline.com or contact on: - Tel: 1800 22 54 22.

For CPS Shapers Limited (Formerly known as CPS Shapers Private Limited)

**QR Code** 

Shweta Bansal

GRINDWELL NORTON LTD.

CIN: L26593MH1950PLC008163

Regd. Office: 5th Level, Leela Business Park, Andheri-Kurla Road, Marol,

Andheri (East), Mumbai 400 059

Tel: +91 22 4021 2121; Email: sharecmpt.gno@saint-gobain.com

Website: www.grindwellnorton.co.in

NOTICE TO SHAREHOLDERS
"Saksham Niveshak" Campaign for shareholders to claim unpaid or unclaimed dividends and update their KYC information

Pursuant to the Investor Education and Protection Fund Authority ("IEPFA"), Ministry of

Corporate Affairs ("MCA") letter dated July 16, 2025, Grindwell Norton Limited is pleased to

As part of its ongoing efforts, the Company has consistently sent annual reminder letters to

the shareholders, encouraging them to claim any unpaid or unclaimed dividends and urging

This Campaign is being undertaken to facilitate shareholders in updating their Know Your

This Campaign also facilitates shareholders in claiming their unpaid or unclaimed dividends

for any financial year in order to prevent their dividend amount and shares from being

transferred to the IEPFA. Shareholders are, therefore, requested to claim the outstanding

amount(s) by sending the undermentioned documents to our Registrar and Transfer Agent

Request Letter;

holder.

Investor Service Request Form ISR-1, Form ISR-2 and Form No. SH -13 (Nomination Form)

or Form ISR-3 (opting out of Nomination), duly filled as per the instructions stated therein

The said forms are available at web.in.mpms.mufg.com/KYC-downloads.html,on

Company's website at www.grindwellnorton.co.in/investors/shareholders-corner and can

Shareholders who have not claimed their dividends or have incomplete KYC records are

Additionally, shareholders are encouraged to register and track their requests through the

We encourage all shareholders to actively participate in this Campaign by updating their

information to claim any unpaid or unclaimed dividends, as well as to ensure their KYC

Your timely action will help the Company serve you better and make this initiative and

**Shareholders holding** 

shares in physical form

Original unclaimed

Original cancelled

cheque indicating your

name as the account

warrant(s), if applicable;

inform you about the commencement of 100-days "Saksham Niveshak" Campaign.

them to update their details and claim any un-encashed dividends.

Contact information (e-mail, mobile number, address, etc)

Customer ("KYC") details including:

Bank account mandates

("RTA") on the address details mentioned below.

Nominee Registration

Shareholders holding

shares in demat form

Self-attested copy of Client

iii.Original cancelled cheque liii

indicating your name as the

account holder. Payment will be

remitted electronically to the

bank account registered

along with the supporting documents.

also be accessed via the QR code.

Action required from Shareholders:

**MUFG Intime India Private Limited** 

C-101, Embassy 247, LBS Marg,

Vikhroli (West), Mumbai 400 083

Toll-free number: 1800 1020 878

csg-unit@in.mpms.mufg.com

records are updated.

Campaign a success.

Date: August 22, 2025

Place: Mumbai

requested to contact the Company's RTA at the earliest

SWAYAM portal: https://swayam.in.mpms.mufg.com.

against the demat account

Request letter;

Master List;

Company Secretary & Compliance Officer Date: 22.08.2025 Membership No.: F12061 Place: Vasai

### NOTICE NICHOLAS PIRAMAL INDIA LIMITED (PIRAMAL ENTERPRISES LIMITED)

Registered Office: PIRAMAL ANANTA, AGASTYA CORPORATE PARK, OPPOSITE FIRE KAMANI JUNCTION, LBS MARG, KURLA (WEST), MUMBAI MAHARASHTRA 400070

NOTICE is hereby given that the certificate(s) for the under mentioned securities of the Company has/have been lost/misplaced and the holder[s] of the said securities / applicant[s]

to issue duplicate certificate[s] without further intimation.

has/have applied to the Company to issue duplicate certificate(s). Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed

Distinctive number[s]	Certificate No	Folio No	No. of Securities	Kind of Securities and face value	Name[s] of holder[s] [and Jt. holder[s], if any]
37641310 - 37641405	372111	PR00600	96	Equity RS. 10/-	PRAKASH GAJANAN KAMAT & JYOTI PRAKASH KAMAT

PRAKASH GAJANAN KAMAT [Place] - PUNE [Date] - 22/08/2025 JYOTI PRAKASH KAMAT

## DATAMATICS GLOBAL SERVICES LIMITED egd. Off; Knowledge Centre, Plot No. 58, Street No. 17, MIDC, Andheri (E), Mumbai 400 093

Tel: +91-22-61020000/1/2 | CIN: L72200MH1987PLC045205 Website: www.datamatics.com | Email: investors@datamatics.com

NOTICE AND INFORMATION REGARDING 37th ANNUAL GENERAL MEETING NOTICE is hereby given that the 37th Annual General Meeting ("AGM") of the Shareholders of Datamatics Global Services Limited ("the Company") will be held on Thursday September 18, 2025 at 11.30 A.M. (IST) through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') facility, without physical presence of the members at a common venue, to transact the businesses as mentioned in the Notice of the AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015 ("SEBI Listing Regulations") read with General Circular No.14/2020 (dated April 8 2020), 17/2020 (dated April 13, 2020), 20/2020 (dated May 5, 2020), 02/2021 (dated January 13, 2021), 2/2022 & 3/2022 (dated May 5, 2022), 10/2022 (dated December 28 2022), 09/2023 (dated September 25, 2023), the latest being Circular No. 09/2024 (dated September 19, 2024), issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 issued by the Securities and Exchange Board of India (hereafter referred to as "SEBI Circular").

The Notice of AGM along with Annual Report for the financial year ended on March 31 2025 will be sent electronically to all those members whose email IDs are registered with the Company / Datamatics Business Solutions Limited [Company's Registrar & Share Transfer Agents (RTA)], Depository Participants (DPs) / Depositories as on Friday, August 22, 2025. A letter providing the web-link, including the exact path, where the Annua Report for the financial year 2024-25 is available, will be sent to those Members whose email IDs are not registered with the Company / RTA / DPs / Depositories. The Notice of AGM along with Annual Report will also be available on the Company's website at www.datamatics.com and can also be accessed on the website of the Stock Exchanges e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and the remote e-voting website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com. The requirement of sending physical copies of Notice of AGM along with Annual Report has been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circulars and hence no physical copy of the same will be provided.

The Company has availed e-voting system of NSDL for providing remote e-voting facility ("remote e-voting") and facility of voting through e-voting system during the AGM ("e voting") to all its members. The instructions for attending the AGM through VC / OAVM and the manner of e-voting are provided in the Notice convening the AGM. If your email ID is already registered with the Company / RTA / DPs / Depositories, the login credentials o cast votes through e-voting system are being sent on your registered email address Members are requested to register their email IDs in manner provided in the Notice Please note that same login credentials are required for participating in AGM through VC OAVM and to cast votes on resolutions electronically during the AGM. Members holding shares in physical mode, who have not registered / updated their email

IDs / mobile number / Permanent Account Number (PAN) / Bank Mandate / National Electronic Clearing Service (NECS) details with the Company, are requested to registe update the same through a request letter along with self-attested copy of PAN Card, original cancelled cheque with pre-printed name of the member and bank attested copy of passbook / statement showing name of the account holder to M/s. Datamatics Business Solutions Limited (RTA) at Plot No. A 16 & 17, Part B, Cross Lane, MIDC, Andheri (E) Mumbai - 400093; Email Id: investorsquery@datamaticsbpm.com; Ph. No. +91-22-6671 2001. Beneficial owners / Members holding shares in dematerialized mode are requested to register / update email IDs / Mobile Number / Bank Mandate / NECS details, if any, with

The Board of Directors of the Company at its meeting held on May 15, 2025 recommended final dividend of Rs. 5/- per equity share of face value of Rs. 5/- each for the financial year 2024-25. This final dividend is subject to approval of Members at the ensuing 37th AGM to be held on Thursday, September 18, 2025. The dividend, if approved, will be paid within 30 days from the date of the AGM through various online transfer mode to those shareholders who have updated their bank account details. For shareholders who have not updated their bank account details, dividend warrants / demand drafts / cheques will be sent to their registered address. The Company has fixed Thursday, September 11 2025 as the "Record Date" for determining entitlement of Members to final dividend for the financial year ended March 31, 2025.

To enable direct credit of dividend to your bank account, shareholders are requested to update their bank details with their DPs (where shares are held in dematerialized mode) and with the RTA (where shares are held in physical mode).

As per the provisions of the Income Tax Act, 1961, as amended by the Finance Act, 2020 dividend income will be taxable in the hands of shareholders with effect from April 1 2020 and the Company is required to deduct tax at source ("TDS") from dividend paid to the shareholders at rates prescribed under the Income Tax Act, 1961. The shareholders are requested to update their Residential Status, PAN, Category with their DPs (if shares held in dematerialized mode) and Company / RTA (if shares are held in physical mode) The TDS rates and all details relating to TDS have been emailed to all the shareholders and is also available on the website of the Company

The above information is being issued for the knowledge and benefit of all the Members of the Company in compliance with the MCA Circulars and SEBI Listing Regulations read with SEBI Circulars. For Datamatics Global Services Limited

Date: August 22, 2025

Divya Kumat Place: Mumbai President, Chief Legal Officer & Company Secretary

# GP Petroleums GP PETROLEUMS LIMITED

CIN: L23201MH1983PLC030372 Regd. Office: 804, Ackruti Star, 8th Floor, MIDC Central Road, MIDC, Andheri (E), Mumbai 400 072 \* Tel: 91 22 6148 2500

E-mail: cs.gppl@gpglobal.com • Website: www.gppetroleums.co.in

NOTICE OF THE 42rd ANNUAL GENERAL MEETING, CLOSURE OF REGISTER OF MEMBERS AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that 42rd Annual General Meeting ("AGM") of GP PETROLEUMS

LMITED will be held on Friday, September 26, 2025 at 12:00 noon (IST) through Video

Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of

members of the Company, in compliance with all the applicable provisions of the Companies Act. 2013, and the Rules made thereunder read with General Circular No. 20/2020 dated May 05, 2020 read with the subsequent circulars issued from time to time, the latest one being General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 ("MCA Circulars") read with circular issued by SEBI vide circular no. SEBI/HO/CFD/CFDPoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 ("SEBI Circular") and other applicable circulars issued in this regard, to transact the businesses as set out in the Notice convening the 42<sup>nd</sup> AGM. Members can attend and participate in the AGM through VC/OAVM only. The venue of the Meeting shall be deemed to be the Registered Office of the Company. The Annual Report for FY 2024-25, along with the Notice convening the 42th AGM of the Company, has been disseminated on August 22, 2025, through electronic mode to all members

whose email addresses are registered with the Depository Participants of the Company. For shareholders who have not registered their email addresses, physical intimation letters containing the web links to the Annual Report and AGM Notice have been dispatched. The aforesaid documents are also available on the Company's website at www.gppetroleums.co.in. on the websites of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com, and on the website of the e-voting service provider at www.evoting.nsdl.com BOOK CLOSURE: Notice is also hereby given, pursuant to section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI LODR Regulations, that the Register of Members

and the Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 20, 2025 to Friday, September 26, 2025 (both days inclusive), for the purpose of 42th AGM of VOTING THROUGH ELECTRONIC MODE: Pursuant to the provisions of Section 108 of the

Companies Act, 2013 and rules made thereunder, read with Regulation 44 of the SEBI LODR Regulations, the Company is pleased to provide the members with the facility to cast their votes electronically ("Remote e-voting") through e-voting service ("e-voting") provided by National Securities Depository Limited ("NSDL"). The members whose name appear in the register of the Members/list of Beneficial Owners as on the cut-off date i.e. Friday, September 19, 2025 are entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the time of AGM. E-voting period will commence on Tuesday, September 23, 2025 at 9.00 a.m. (IST) and will end on Thursday, September 25, 2025 at 5.00 p.m. (IST) (both days inclusive). Voting shall not be allowed beyond the said date and time. The Facility for Voting through "Ballot Paper" will not be available at this AGM as the meeting

is being held through VC/OAVM. Members who have not cast their vote by remote e-voting shall be entitled to vote electronically during the AGM. A member who has already exercised his/her vote through remote e-voting may also participate in the AGM but shall not be permitted to vote again. The detailed procedure for remote e-voting, e-voting during the AGM, and participation in the AGM is provided in the Notice of the AGM. MANNER OF REGISTERING/ UPDATING EMAIL ADDRESS:

- Shareholders holding shares in dematerialized mode are requested to register/update their email address with their Depository Participant.
- Members holding shares in physical mode are requested to register/update their PAN, email address, mobile number, bank account details and nomination in terms of SEBI circular(s). Failure to do so will result in freezing of the folio of the physical shareholders by RTA. Shareholders are requested to register/update these details by sending duly filled in Form ISR-1 along with relevant proofs to our RTA, MUFG Intime India Private Limited or by mailing the duly signed copies to RTA at mt.helpdesk@in.mpms.mufg.com. Format of Form ISR-1 is available on the RTA's website at www.in.moms.mufg.com and on the Company's website at www.gppetroleums.co.in.

SCRUTINIZER: Mr. Harshad Pusalkar, Practicing Company Secretary (Membership No. F10576) from M/s. Pusalkar & Co., has been appointed as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting and e-voting at the AGM in a fair and transparent manner.

CONTACT DETAILS: In case of any grievances connected with the facility for e-voting, please contact Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL at Email: evoting@nsdl.com or call at 022 - 4886 7000.

The Shareholders may also kindly note that the Investor Education and Protection Authority (IEPFA) has launched a 100-day "Saksham Niveshak" campaign from July 28, 2025 to November 06, 2025 for updating KYC details and claiming unpaid/unclaimed dividends to avoid transfer to IEPFA. Shareholders are encouraged to complete their KYC records and claim their unpaid/unclaimed Dividend by contacting the Company's Registrar & Transfer Agent - MUFG Intime India Private Limited, https:// web.in.mpms.mufg.com/helpdesk/Service Request.html, Ph - 8108116767 and register/ track their requests through the SWAYAM portal: https://swayam.in.mpms.mufg.com. By Order of the Board of Directors

of GP Petroleums Limited Kanika Sehgal Sadana

Place: Mumbai Date: 22/08/2025 Company Secretary

# TRUSTWAVE SECURITIES LIMITED

(FORMERLY KNOWN AS STERLING GUARANTY & FINANCE LIMITED) CIN No.: L65990MH1983PLC031384 REGD. OFFICE: B-702, 7th Floor, Neelkanth Business Park, Kirol Village, Near Bus Depot, Vidyavihar (W), Mumbai - 400086 TEL: 91-8080007770

Email: sterlingguarantyfinancelimited@gmail.com Website: www.trustwavesecuritieslimited.com

NOTICE TO THE SHAREHOLDERS OF THE 41ST ANNUAL

# GENERAL MEETING

- NOTICE is hereby given that the 41st Annual General Meeting ('AGM') of Trustwave Securities Limited (formerly known as Sterling Guaranty and Finance Limited) ('the Company') will be held on Thursday, 18th September, 2025 at 1:00 p.m. (IST) through Video Conferencing ('VC' or Other Audio-Visual Means ('OAVM') to transact the business that will be as set out in the Notice of the 41st AGM. The Ministry of Corporate Affairs ('MCA') has vide its General
- Circular No. 09/2024 dated September 19, 2024 read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020. General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, ('MCA Circulars') permitted holding or AGM through VC/OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 read with MCA Circulars and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the AGM of the Company will be held through VC/OAVM.
- In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI vide its circular no. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 and other applicable circulars issued and any other applicable SEBI circulars issued in this regard ('SEBI Circulars'), the Notice of the AGM and the Annual Report of the Company for the financial year 2024-25 ('Annual Report) will be sent only by electronic mode to those Members whose e-mail IDs are registered with the Company/ Registrar & Transfer Agent/Depositories. The Notice of the AGM and the Annual Report will also be available on the website of the Company at www.trustwavesecuritieslimited.com, website of Central Depositories Services (India) Limited ('CDSL') at www.evotingindia.com and website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com. In terms of the above referred SEBI Circulars, the Members desirous of obtaining the hard copy of the Annual Report may send request from their registered e-mail address mentioning their name, DPIO and Client ID/folio number
- and PAN at sterlingguarantyfinancelimited@gmail.com. Additionally, in accordance with Regulation 36(1)(b) of the Listing Regulations, the Company is also sending letter to those shareholders whose e-mail addresses are not registered with the Company RTA/ DP providing the web-link of the Company's website, including the exact path from where the annual report for the financial year 2024-25 can be accessed.
- The Members can attend and participate In the AGM through VC/ OAVM facility only. The instructions for joining the AGM and the manner of participation in the remote e-voting or casting the vote through the e-voting system during the AGM are provided in the Notice. Members attending through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The facility or casting votes by a member using an electronic
- voting system from a place other than the venue or the AGM ('remote e-voting') as well as voting during the Meeting will be provided by CDSL. Detailed procedure for voting is provided in the Notice of the AGM. If your e-mail ID is already registered with the Company/Registrar
- & Transfer Agent/Depositories, login details for e-voting are being sent on your registered e-mail ID Process for obtaining User ID and Password/AGM Notice and
- Annual Report for those Members whose e-mail ids are not registered: For physical shareholders - please provide Folio No., Name and address of shareholder, e-mail id, scanned copy of the share certificate (front and back), self-attested scanned copy of PAN card and self-attested scanned copy of Aadhaar Card by e-mail to Company at sterlingguarantyfinancelimited@gmail.com or to RTA at support@purvashare.com.
- ii. For Demat shareholders Please update your email id & mobile no. with your respective Depository Participant (DP) iii. For Individual Demat shareholders - Please update your email
- id & mobile no, with your respective Depository Participant (DP) which is mandatory while e-Voting & joining virtual meetings through Depository. 9. Members who have not registered/updated their e-mail address with Purva Sharegistry (India) Pvt. Ltd may write to
- support@purvashare.com, if shares are held in physical mode or with their Depository Participants ('DPs'), If shares are held in electronic mode, for receiving all future communications from the Company including Annual Reports, Notices. Circulars, etc. electronically. Members holding shares in dematerialised mode are requested to intimate all changes pertaining to their bank details, ECS mandates, e-mail addresses, nominations, power of attorney, change of
- address/name, etc., to their DPs only and not to the Company or RTA. Any such changes effected by the DPs will automatically reflect in the Company's subsequent records. For Trustwave Securities Limited

(Formerly known as Sterling Guaranty and Finance Limited)

Deepak Kharwad Date: 22nd August, 2025 Director Place: Mumbai DIN: 08134487

### INDIA HOME INDIA HOME LOAN LIMITED Reg. Off.: 504/504A, 5th Floor, Nirmal Ecstasy, Jatashankar Dossa Road, Mulund (W), Mumbai MH - 400 080

## CIN No.: L65910MH1990PLC059499; Website: www.indiahomeloan.co.in; Email: cs@indiahomeloan.co.in\_ Tel. : 9867293353/ 8976892962

NOTICE OF THE 35th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 35th Annual General Meeting ("AGM") of India Home Loan Limited ("the

Company") will be held on Wednesday, September 17, 2025 at 2.30 p.m. (IST), through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business specified in the Notice convening the AGM.

In compliance with General Circular No. 09/2024 dated September 19, 2024, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and circular issued by SEBI vide circular no. SEBI/ HO/ CFD/ CFDPoD-2/ P/ CIR/ 2024/ 133 dated October 3, 2024 ("SEBI Circular") and all applicable circulars and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR"), the AGM of the Company will be held through VC/OAVM Facility, without physical presence of the Members of the Company at a common venue.

The Notice of the AGM along with the Annual Report for FY 2024-25 has been sent only through electronic mode to those Members whose email addresses were registered with the Company/ Depositories in compliance with the aforesaid MCA and SEBI Circulars. Members may note that the Notice of the AGM and Annual Report for FY 2024-25 is also available on the website of the Company, .e. http://indiahomeloan.co.in/ and website of the Stock Exchange i.e., BSE Limited at www.bseindia.com, and National Securities Depository Limited at www.nsdl.co.in. If any Member wishes to get a printed copy of the Annual Report, the Company will send the same, without any charges, upon receipt of a specific request from the Member at the earliest to cs@indiahomeloan.co.in.

In order to receive the Notice and Annual Report, Members are requested to register / update their e-mail address with their Depository Participant(s), in case they have not already registered / updated the same. Members who are holding shares in physical form are requested to get their email address registered with the Registrar and Share Transfer Agents (RTA) by sending email at

Members can attend and participate in the AGM through the VC/ OAVM facility only. The instruction for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the AGM through VC/ OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companie (Management and Administration) Rules 2014, as amended and Regulation 44 of the Listing Regulations, as amended and MCA Circulars, the Company is providing facility of remote e-Voting as well as the e-Voting at the AGM to its Members in respect of all resolutions set out in the Notice of the AGM. For this purpose, the Company has entered into an agreement with National Securities Depository Limited for facilitating voting through electronic means, as the authorized e-Voting's agency.

Members will be provided with the facility for voting through electronic voting system during the VC / OAVM proceedings at the AGM and Members participating at the AGM, who have not already cast their vote by remote e-Voting, will be eligible to exercise their right to vote during such proceedings of the AGM. Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM will also be eligible to participate at the AGM but shall not be entitled to cast their vote again.

The detailed instructions of casting the votes through e-Voting is provided in the Notice of the AGM. All Members are requested to take note of the following schedule of e-Voting.

Particulars	Date		
Date of completion of dispatch of Notice	August 22, 2025		
Date & time of commencement of remote e-Voting	September 14, 2025, 9:00 am.		
Date & time of end of remote e-Voting	September 16, 2025, 5:00 p.m.		
Cut-off date	September 10, 2025		
Date of declaration of result	September 19, 2025		

The e-Voting module shall be disabled by the National Securities Depository Limited after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. The Board of Directors had appointed Mr. Surva Pareek (Membership no. 56597 Certificate of Practice

no. 21242), proprietor of SP Pareek and Associates, Practicing Company Secretaries to act as the

Scrutinizer, to scrutinize the e-voting in a fair and transparent manner. If Member's email id is already registered with the Company/Depository, login details for e-voting will be sent on the registered email address of the Member.

Members who are holding shares in physical form or who have not registered their email address with the Company/Depository or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as on the cut-off date, i.e. Friday, September 10, 2025, such member may obtain the User ID and password by sending request at evoting@nsdl.co.in. However, if a member is already registered with NSDL for e-voting then existing User ID and password can be used for casting vote. Members who have not cast their vote through remote e-voting and are present at the AGM through VC, shall be eligible to vote through e-voting at the AGM. The Members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote(s) again. In case of any queries/grievances relating to e-voting the Members/Beneficial owners may contact

NSDL on evoting@nsdl.co.in / 1800-222-990 or contact Mr. Rahul Rajbhar, Assistant Manager, NSDL Email rahul.rajbhar@nsd.com , Tel: 91 7715942194. For INDIA HOME LOAN LIMITED Place: Mumbai Akash Das

## K. Visweswaran **Company Secretary** Membership No. A16123

For Grindwell Norton Limited

epaper.financialexpress.com

# Date: August 23, 2025

Sd/-

Company Secretary

करतील. मुंबई, दिनांक २३ ऑगस्ट, २०२५ सही/ अतुल सक्सेना (ॲडव्होकेट उच्च न्यायालय) मोबाईल-९३२३८१२००७ ईमेल: Saxena.atul300@gmail.com

संदर्भाशिवाय किंवा आक्षेपाशिवाय व्यवहार सुरू

### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की माये अशील श्री अर्रावेंट व्ही मंद्रालिया हे फ्लॅट क्र.७०२. ७वा मजला. बी विंग. क्षेत्रफळ ४८.५१ चौ.मी. कार्पेट क्षेत्र, श्री गायत्री गणेश एस.आर.ए. बी विंग को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात सोसायटीची श्री गायत्री गणेश अपाटमेंट म्हणून ज्ञात इमारत, जुने एम.एच.बी. कॉलनीजवळ, गोराई रोड बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१, जमीन सीटीएस क्र.२४०(भाग), सर्व्हे क्र.३१, गाव बोरिवली, तालुका बोरिवली, जिल्हा मुंबई **उपनगर** येथील मालक व ताबेदार आहेत आणि तसेच अनुक्रमांक १०६ ते ११० (दोन्हीसह) धारक रु.५०/- प्रत्येकीचे ५ पुर्णपणे भरणा केलेले शेअर्सचे भाग प्रमाणपत्र क्र.२० चे धारक आहेत. सदर फ्लॅट सर्व भार, दावे आणि मागण्यांपासून मृक्त

सदर फ्लॅट मूळतः **श्री. अरविंद व्ही. मंडालिया** व श्रीमती दमयंती ए. मंडालिया यांनी मे. श्री **गायत्री कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स** यांच्याकडून नोंदणीकृत दिनांक १८.०९.२००७ रोज अ.क्र.बीडीआर-११/७७८३/२००७ अंतर्गत दिनांक १४.०९.२००७ रोजीच्या विक्री करारनामाद्वारे खरेदी केला होता. श्रीमती दमयंती ए. मंडालिया यांचे २०.०५.२०१२ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात श्री. अरविंद व्ही. मंडालिया-(पती), श्री. सचिन अरविंद मंडालिया-(मुलगा) व श्रीमती भारती राहुल सोलंकी-(विवाहित मुलगी) हे एकमेव कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत.

दिनांक १२.०८.२०२५ रोजीचे अ.क्र.मुंबई-२० १४९०५/२०२५ अंतर्गत दिनांक १२.०८.२०२५ रोजी नोंदणीकत मक्तता करारनामाद्वारे श्री. सचिन अरविंद मंडालिया व श्रीमती भारती राहुल सोलंकी यांनी वितरीत केलेल्या फ्लॅटमधील स्वर्गीर श्रीमती दमयंती ए. मंडालिया यांचे शेअर्स श्री. अरविंद व्ही. मंडालिया यांच्या नावे हस्तांतरित

सदर मालमत्तेवर किंवा तिच्या कोणत्याही भागावर वारसा, हिस्सा, विक्री, गहाणखत, भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, भेटवस्तू, देवाणघेवाण, विश्वस्त ताबा किंवा भार किंवा इतर कोणत्याही प्रकारे कोणताही दावा किंवा अधिकार असलेल्या सर्व व्यक्तींना याद्वारे मूळ कागदपत्रांसह लेखी स्वरूपात कार्यालय असलेल्या खालील स्वाक्षरीकाराला कळवावे लागेल: **दुकान क्र.बी**-१/१९, तळमजला, टार्गेट मॉल, राज महाल हॉटेलसमोर, चंदावरकर रोड, बोरिवली पश्चिम, **मुंबई ४०००९२,** ही सूचना प्रकाशित झाल्यापासून चौदा (१४) दिवसांच्या आत, अन्यथा, अशा व्यक्ती किंवा व्यक्तींपैकी कोणताही दावा किंवा दावे माफ केले गेले आहेत आणि/किंवा सोडन दिले आहेत असे मानले जाईल.

आज दिनांकीत २३ ऑगस्ट, २०२५ सही/-तयाशंकर यातव

वकील. उच्च न्यायालय **PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given that my client MR. **GUNVANT H DESAI** husband of Late Mrs. Kanta G. Desai has represented that his wife Mrs. Kanta G. Desai during her life time was a member of MAHENDRA INDUSTRIAL PREMISES CO-OPERATIVE SOCIETY LIMITED., (said Society) bearing Registration No. MUM/WFN/ GNL/(C)/1915/2005-06 dated 28-11-2005, and as such holding Ten fully paid-up shares of Rs. 50/- each bearing distinctive no's 131 to 140 (both inclusive issued under Share Certificate No. 032 dated 22nd December 2005 (the said Shares) and as such member Gunvant H Desai & Mrs.Kanta G. Desai during her lifetime was the co-owners of Office Unit No.9 admeasuring about 862 square feet carpet area on the second floor in the building known as "MAHENDRA INDIISTRIAL PREMISES CO. **OPERATIVE SOCIETY LIMITED**" situated at Plot No. 109D, Cadastral Survey No. 409-D/6 of Sion Division, Sion Matunga Estate, Sion East, Mumbai 400 022 (said Office).

My client has informed me that Agreement dated 28th December 2010, executed by one part Mr. Mahendra Vasantrai Pandhi (The Vendor/Assignor) in favour of Mr.Gunvantrai H. Desai and Mrs.Kanta G. Desai ownership Gala of Late Mrs.Kanta Desai relating to the said Office Unit and Share Certificate No. 032 dated 22nd December 2005 are misplaced and the same are not traceable in spite of diligent search and my client has filed a Police complaint ID No.76232/2025 dt.13/08/2025 in Sion Police Station.

Any person having custody of the aforesaid Agreement dated 28th December 2010 or any person having any claim against, into or upon the above referred Office Unit and the shares or any part thereof by way of sale, exchange, inheritance, exchange gift, lien, charge, trust, maintenance or on the basis of the misplaced agreement or otherwise however is required to notify the same in writing along with supporting documentary evidence to the undersigned at my office at Shop No. 109, 1st floor, Crystal Shoppers Paradise, Junction of 24th and 33rd Road, Bandra West, Mumbai 400 050 within 7 days of publication of this Notice failing which the claim and/or objection, if any, shall be considered waived and/or abandoned and the title of my client shall be considered clear, marketable, and free from claim and/or encumbrances of any nature whatsoever.

Place : Mumbai Dated: 23rd August, 2025.

Adv. MAHESH L. MOTWANI Address: Shop No.109, 1st Floor, Crystal Shoppers Paradise, Corner of 24th and 33rd Road, Off.KFC Lane, Bandra West Mumbai 400 050 (Maharashtra)

## **PUBLIC NOTICE**

This public notice is hereby given to the public at large that ANIL PRABHAKAR PRIYA PRABHAKAR are and the same person myself MINOR DAUGHTER above notice reference to affidavit cum declaration **Dated 20/8/2025.** 

ANIL KUMAR PRABHAKAR

### जाहीर सूचना

सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री हुनीफ अब्दुल सुमरा व श्रीमती जीना हुनीफ सुमरा यांनी फ्लॅट क्र.१३०२, १३वा मजला -गनशाईन इन्फिनिटी, स्कीम क्र.५७, शिवडी वडाळ इस्टेट (उत्तर), श्रीमती सुमनताई म्हात्रे मार्ग, वडाळ पश्चिम, मुंबई-४०००३१ ही जागा श्री. अशोव प्रेमजी शाह आणि श्रीमती चेतना अशोक शा यांच्याकडून खरेदी करण्याचा विचार करत आहेत सदर फ्लॅटच्या आणि/किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्या संदर्भात कोणताही दावा, हक्क, मालकी हक्क, हिस्सा आणि हितसंबंध असलेले सर्व व्यक्ती बँका, वित्तीय संस्था, फर्म, कर्जदार, वाटप, विक्री देवाणघेवाण, नियुक्ती, बक्षीस, वारसा, भाडेपट्टा उप-भाडेपट्टा, रजा आणि परवाना, करारनामा गहाणखत, भार, धारणाधिकार, शुल्क विश्वस्तव्यवस्था, वारसा, उत्तराधिकार, करार सामंजस्य करार, कुटुंब व्यवस्था, सेटलमेंट देखभाल, कोणत्याही न्यायालयाचा हुकूम किंवा आदेश, जोडणी, आरक्षण किंवा कोणत्याही स्वरूपाचे दायित्व किंवा वचनबद्धता किंवा मागणी याद्वारे सर्व व्यक्ती, बँका, वित्तीय संस्था, फर्म कर्जदार यांना विनंती आहे की, त्यांनी ही सूचना प्रकाशित झाल्यापासून **१५ दिवसांच्या** आत मूळ दस्तावेजांसह लेखी स्वरूपात माहिती द्यावी, अन्यथ यवहार दाव्याशिवाय पूर्ण होईल.

आज दिनांकीत २३ ऑगस्ट, २०२५ राकेश पी. दुअ वकील उच्च न्यायाल ८, कोंडाजी इमारत क्र.३, व्ही.एल. पेडणेकर मार्ग, परळ, मुंबई-४०००१२

### जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्री. विजय रामचं**ठ जाधव हे पुजा पार्क डी ॲण्ड ई विंग को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., फ्लॅट क्र.डी-, तळमजला, पुजा पार्क डी ॲण्ड ई विंग कोहौसेलि., पुजा पार्क, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पुर्व) येथील जागेचे मालक व सदस्य होते श्री. विजय रामचंद्र जाधव यांचे २८.०५.२०२ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात १) श्रीमती विनया विजय जाधव (पत्नी), २) श्रीमती वेदा विशाल भोइर ऊर्फ कुमारी अनुजा विजय जाधव (विवाहीत मुलगी) व ३) श्री. आदित्य विजय **जाधव (मुलगा)** हे कायदेशीर वारदार आहेत. आत ार नमुद कायदेशीर वारसदार क्र.०१ व ०२ यांनी मुक्तता करारनामा करून सदर फ्लॅटमधील त्यांचे . शेअर्स कायदेशीर वारसदार क्र.०३ नामे **श्री. आदि**त्य विजय जाधव यांच्या नावे क्र.टीएनएन७ १५१७३–२०२५ धारक दिनांक ३०.०७.२०२५ रोजीचे नोंद मुक्तता करारनामा केला.

आता, जर कोणी व्यक्ती/मयताचे वारसदार यांन सदर फ्लॅटबाबत काही दावा किंवा आक्षेप असल्यास ऱ्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्तांकडे १०२, निलम ॲकॉर्ड, एचडीएफसी बँकेच्य समोर, १५० फीट रोड, भाईंदर (प.) जि. ठाणे-४०११०१ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपास् **१४ दिवसांत** कळवावे, अन्यथा कोणाही व्यक्तीच **कोणताही दावा नाही असे समजले जाईल** 

एच.पी. मेहता ॲण्ड असोसिएटस् (वकील) दिनांक: २३.०८.२०२५ ठिकाणः भाईंदर

# जाहीर सूचना

मी , श्री. यूजीन थॉमस फर्नांडिस, खालील पत्त्यावर राहणारे: नोहाज आर्क सीएचएस, क्रॉस रोड क्रमांक २ आय.सी. कॉलनी, बोरिवली पश्चिम, मुंबई ४००१०३ आणि या सार्वजनिक सूचनेद्वारे सर्वसामान्यांना कळविण्या येत आहे की माझा जन्म २१ डिसेंबर १९५८ रोजी मुंबईत

आता मी बहन्मुंबई महानगरपालिका आर-सेंट्ररल

वॉर्डच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयात माड्या जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता, तेव्हा . मला रजिस्ट्रार (जन्म आणि मृत्यु) वैद्यकीय आरोग्य अधिकारी एमसीजीएम आर/सेंट्ररल वॉर्ड कार्यालया संदर्भ क्रमांक: ACRC/MOH/8800/SR/ दिनांक ०९.०६.२०२५ अंतर्गत जारी केलेल्या पत्रादारे कळवले की माझे जन्म रेकॉर्ड उपलब्ध नाहीत. म्हणून मला एमसीजीएम, आर/उत्तर वॉर्डच्या वैद्यकीय अधिकारी आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने माझ्या जन्मतारखेल समर्थन देणाऱ्या कागदपत्रांच्या यादीनुसार बोरिवली पश्चिम येथील तहसीलदारांच्या कार्यालयात मंजरीसाठी अर्ज करण्याचे निर्देश दिले आहेत. मी असे नमूद करतो की मी माझ्या जन्म प्रमाणपत्रासाठी यापूर्वी अर्ज केला नव्हता आणि पुढे असे नमूद करतो की मी तहसीलदार आणि कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय, बोरिवली पश्चिम येथे जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सरू करत आहे. जा कोणालाही लाकीला महा जन्म प्रमाणाव हेणगाम काही आक्षेप असतील तर ते या सार्वजनिक सूचनेच्य प्रकाशनाच्या तारखेपासून **१५ (पंधरा)** दिवसांच्य आत खालील पन्यावर त्यांचे आक्षेप लेखी स्वरूपात सहाय्यक कागदपत्रांसह सादर करू शकतात: तहसीलदा आणि कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय, दुसरा मजला, तहसीलदार इमारत, डॉ. एन. आर. करोडे मार्ग, एस. व्ही. रोड, नाटकवाला लेन, मेघदुत, हरि ओम नगर, बोरिवर्ल (पश्चिम), मुंबई - ४०००९२.

युजीन थॉमस फर्नांडिस (श्री. लुई जोसेफ फर्नांडिस ठिकाण : बोरिवली मुंबई दिनांक : २३ ऑगस्ट २०२५

# जाहीर सूचना

येथे सचना टेण्यात येत आहे की श्रीमती मरिसम ताहेरअली सिधपुरवाला व श्री. शब्बीर ताहेरअली सिधपुरवाला हे फ्लॅट क्र.बी/२८, २रा मजला, नेहल वर्दमान नगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणन जात सोसायटी व इमारत, **सेकंडरी स्कूलजवळ, उत्तन** रोड, भाईंदर (प.), तालुका व जिल्हा ठाणे-४०११०१ येथील सोसायटीचे संयुक्त कायदेशीर मालक व सदस्य होते. श्रीमती मरियम ताहेरअली सिधपुरवाला यांचे १८.०४.२०२४ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात १) श्री. शब्बीर ताहेरअली सिधपुरवाला (मुलगा), २) श्रीमती फातेमा युसुफ विल्सन ऊर्फ कुमारी फातेमा ताहेरअली सिधपरवाला (विवाहीत मुलगी) व ३) श्रीमती रशिदा सैफुद्दीन कोटावाला ऊर्फ कुमारी रशिदा ताहेरअली सिधपुरवाला (विवाहीत मुलगी) हे कायदेशी वारदार आहेत. आता वर नमुद कायदेशीर वारसदार क्र.०२ व ०३ यांनी मुक्तता करारनामा करून सदर फ्लॅटमधील त्यांचे शेअर्स कायदेशीर वारसदार क्र.१ नामे श्री. शब्बीर ताहेरअली सिधपुरवाल यांच्या नावे क्र.टीएनएन७-१५१७६-२०२५ धारक दिनांक ३०.०७.२०२५ रोजीचे नोंद मुक्तता करारनामा केला.

आता. जर कोणी व्यक्ती/मयताचे वारसटार यांना सदर फ्लॅटबाबत काही दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्तांकडे १०२, निलम ॲकॉर्ड, एचडीएफसी बँकेच्या समोर, १५० फीट रोड. भाईंदर (प.) जि. ठाणे-४०११०१ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे, अन्यथा कोणाही व्यक्तीचा कोणतार्ह दावा नाही असे समजले जाईल.

एच.पी. मेहता ॲण्ड असोसिएटस् (वकील) तिकाणः भाईंदर दिनांक: २३.०८.२०२५

ठिकाण: महाराष्ट

# लवकरच सुरू होणार मुंबई ते लातूर वंदे भारत एक्सप्रेस

वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज दिली आहे लातूरकरांसाठी ही मोठी भेट आहे. राज्यातील रेल्वे सेवेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल आणि विकास सुरू

**TENDER NOTICE** 

Sealed tenders are invited from

Qualified and Experienced PMC for

"Expression of interest" for their

consultancy for Society building

SHANTI VIDYA NAGARI SHRI GANESH

CO-OP. HOUSING SOCIETY LTD.

Rean, No. TNA/(TNA)HSG/(TC) 19196 /2008-2009 Dated 10.01.2008

address at Bldg. No. D-3/4/5, Shanti

Vidya Nagari, Hatkesh, Mira Road (E)

Dist. Thane- 401107,

Tender fee Rs. 3000/- (non refundable)

Last date for submission is on or before

31st August, 2025

between 10.00 am to 11.00 am

at society's office.

Contact Mr. Shubhas Shinde

Mb. 9769414902

जाहीर सूचना

नक्षात घ्या की माझ्या क्लायंट श्रीमती भावना धनजी हातियानी आणि त्यांचे

पती श्री. धनजी पुंजा हातियानी हे रवी नमन ०१ अँड ०२ को–ऑप. हाऊसिंग

सोसायटी लिमिटेंड, सर्वे क्रमांक ८६, हिस्सा क्रमांक १, गाव घोडबंदर,

जी.सी.सी., जवळ हटकेश, मीरा रोड (पूर्व), जिल्हा ठाणे- ४०११०७ येथे

असलेल्या त्यांच्या फ्लॅट क्रमांक २३०१, क्षेत्रफळाच्या २८१ चौरस फूट (कार्पे

ट) चे कायदेशीर संयुक्त मालक आहेत, परंतु वरील दोन संयुक्त मालकांपैकी,

एक मालक श्री. धनजी पुंजा हातियानी यांचे ७/१/२०२५ रोजी मुंबई येथे निधन

झाले, ज्यामुळे त्यांचे कायदेशीर वारस आणि उत्तराधिकारी म्हणून माझे क्लायंट

त्यांच्या मार्गे राहिले, ज्यांच्याकडे सदर फ्लॅटचे शेअर सर्टिफिकेट क्रमांक ३३

आहे, ज्यांचे पाच विशिष्ट पेड अप शेअर्स रु. ५०, प्रत्येकी १६१ ते १६५(दोन्ही

समाविष्ट) रवी नमन ०१ आणि ०२ सीएचएस लिमिटेडचे क्रमांक. असे म्हटले

आहे की माझ्या क्लायंट श्रीमती भावना धनजी हातियानी आता त्यांचे

पती श्री. धनजी पुंजा हातियानी यांचे नाव वगळून त्यांच्या फ्लॅटच्या पूर्णपणे

कायदेशीर मालक बनल्या आहेत आणि म्हणूनच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता

करून, माझी क्लायंट तिच्या मृत पतीचे नाव वगळून तिचा फ्लॅट तिच्या नावावर

हस्तांतरित करणार आहे. परंतु जर माझ्या क्लायंटचा फ्लॅट तिच्या नावावर

हस्तांतरित करण्यास कोणाचा आक्षेप असेल. तर त्याने किंवा तिने ही सचन

प्रकाशित झाल्यापासन १५ दिवसांच्या आत माझ्या क्लायंटला कळवावे. आणि

जर असे दिसून आले की कोणालाही त्यावर कोणत्याही प्रकारचा आक्षेप नाही,

तर त्या फ्लॅटचे समान हस्तांतरण केवळ माझ्या क्लायंटच्या नावावर केले जाईल

परंतु सदर कालावधी संपल्यानंतर, माझ्या क्लायंटचा फ्लॅट तिच्या नावावर

२८/१०१ अपना मीरा को-ऑप. एम.बी. रोड, सिल्व्हर पार्कसमोर,

भर दिला जात आहे.

मुंबई आणि लातूर ही दोन शहरं पोहचणं शक्य होईल.

आहे. सध्या देशभरासह राज्यात वंदे वंदे भारत एक्सप्रेसने जोडली जाणार भारत एक्सप्रेसची संख्या वाढवण्यावर आहेत. ही एक्सप्रेस सुरू झाल्यावर लातूरकरांना मुंबईला कमी वेळात

### व्हेलिएंट ऑर्गेनिक्स लिमिटेड **Valiant Organics**

सीआयएन: एल२४२३०एमएच२००५पीएलसी१५१३४८

नोंदणीकृत कार्यालय: १०९, उद्योग क्षेत्र, १ला मजला, मुलुंड-गोरेगाव लिंक रोड, मुंलुंड पश्चिम-४०००८०. दूर.:+९१-२२-६७९७६६८३, ईमेल: investor@valiantorganics.com; वेबसाई: www.valiantorganics.com

भागधारकांना सूचना

विषय: १०० दिवसांची मोहीम – केवायसी आणि इतर तपशील अपडेट करण्यासाठी सक्षम निवेशक गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (आयईपीएफ) ने निवेशक शिविराच्या उद्दिष्टांनुसार आणि गुंतवणूकदारांना शिक्षण आणि सुविधा देण्यासाठीच्या त्याच्या व्यापक मोहिमेनुसार, २**८ जुलै, २०२५ ते ६ नोव्हेंबर, २०२५** पर्यंत १०० दिवसांची मोहीम – सक्षम निवेशक सुरू केली आहे, ज्यांचे लाभांश न भरलेले/दावा न केलेले राहिले आहेत अशा भागधारकांना लक्ष्य केले आहे. आयईपीएफच्या निर्देशानुसार, व्हेलिएंट ऑर्गेनिक्स लिमिटेड (कंपनी) ने ज्या भागधारकांचे लाभांश न भरलेले/दावा न केलेले आहेत त्यांच्यासाठी १०० दिवसांची मोहीम पक्षम निवेशक सुरू केली आहे आणि ही सुचना कंपनीने उपरोक्त मोहिमेचा भाग म्हणून जारी केली आहे.

ज्या सर्व भागधारकांनी लाभांश न भरलेला/दावा न केलेला आहे किंवा ज्यांना त्यांचे नो यूवर क्लायंट (केवायसी) आणि नामांकन तपशील अपडेट करायचे आहेत किंवा न भरलेला/दावा न केलेला लाभांश आणि शेअर्सशी संबंधित कोणत्याही समस्या/प्रश्न आहेत, त्यांनी कंपनीचे निवंधक व भाग हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) यांना ए**मयूएकजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड** (पूर्वीची लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लि.म्हणून ज्ञात), युनिट: व्हेलिएंट ऑर्गेनिक्स लिमिटेड, सी–१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोट्टी (पश्चिम), मुंबई-४०००८३, **द्र.:+**९१–८१०८११४९४९**, ईमेल: rnt.helpdesk@in.mpms.mufg.com** येथे पत्र लिहावे अशी विनंती आहे.

गधारकांनी हे देखील लक्षात ठेवावे की. ही मोहीम विशेषतः भागधारकांपर्यंत त्यांचे केवायसी आणि नामांकन तपशील अपडेट करण्यासाट गोहोचण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे तपशील अपडेट करावेत आणि त्यांचे न भरलेले, न दावा केलेले लाभांश दावा करावे जेणेकरून त्यांचे शेअर्स आयईपीएफमध्ये हस्तांतरित होऊ नयेत.

ही सूचना कंपनीच्या www.valiantorganics.com या वेबसाइटवर आणि कंपनीचे इक्विटी शेअर्स सुचीबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजेसच्य बसाइटवर अर्थात बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे.

व्हेलिएंट ऑर्गेनिक्स लिमिटेडकरित कंपनी सचिव आयसीएसआय एम.क्र.ए५२९८०

रॅलिज इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: २३वा मजला, वॉईस टॉवर, न्यु कफ परेड, इस्टर्न फ्रीवे समोर, वडाळा, मुंबई, महाराष्ट्र-४०००३७.

ुपशु-, स्माट्-४०००२४) येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे खाली नमुद केलेले प्रतिभुती प्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले आहेत आणि सदर प्रतिभुतीधारक/अर्जदारांनी दुख्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे. तान चर्च आरमुणानाच्या पुन्यन नारायाच्या चार्चाच्या करावाच्या कर्याच्या कर्याच्या जाताच्या जाताच्या आरम्यायाच्य इत कोणा व्यक्तीम सदर प्रतिभुतीबाबत दावा अस्त्यास त्यांनी त्यांचे दावा कंपनीच्या नार्रणीकृत कार्याच्या आजच्या इतस्वेपासून १५ दिवसांत कळवावे, अन्यथा पुढील कोणतीही सूचना न देता उपरोक्त अर्जदारांनी दुख्यम प्रमाणपत्र वेतरणाची प्रक्रिया कंपनी सुरू करेल प्रतिभूती फोलिओ प्रतिभुती प्रमाणपत्र अनुक्रमांक

नाप	Nable	yn.	सख्या	90.	
फ्रेनी मिनू प्रेसवाला (मयत भागधारक)	समभाग	आर१एफ००	८२५०	६९२	११०७८३१-१११६०८०
फरिदाह जहांगिर सचिनवाला व	रु.१/−	१०८५९			
शाहझिन सरोश सिगानपोरिया	(दर्शनी मुल्य)				
(विवाहापुर्वीचे नाव शाहझिन					
जहांगिर सचिनवाला)					
					भागधारकाचे नावः
ठिकाण: मुंबई				फरिदाह	जहांगिर सचिनवाला व
दिनांक: २३.०८.२०२५				शाह	झिन सरोश सिगानपोरिया

सूचना
पफायझर लिमिटेड
नोंदणीकृत कार्यालय: १८०२/१९०१, दी कॅपिटल, प्लॉट क्र.सी-७०, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स,
वांद्रे (पू.), मुंबई, महाराष्ट्र-४०००५१.
सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे खाली नमुद केलेले प्रतिभुती प्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले आहेत आणि सदर प्रतिभुतीधारक/

प्रतिभुती धारकाचे	प्रतिभूती	फोलिओ	प्रतिभुती	प्रमाणपत्र	अनुक्रमांक
नाव	प्रकार	क्र.	संख्या	क्र.	-
फ्रेनी मिनू प्रेसवाला	समभाग	पी०१०८२१०	१७०	६६७५-६६७६	२७६०४११ – २७६०४२५
(मयत), फरिदाह	₹.१0/-			५३११५	५७६४८१७-५७६४८२४
नहांगिर सचिनवाला	(दर्शनी			१६३०२२	११०५५४८७-११०५५५१
व फरहाद	मुल्य)			3 <b>२७५ ०७ - ३ २७५ ०</b> ८	१८०९४३१६-१८०९४४०।
नहांगिर सचिनवाला				99999999-	२२२९८२१-२२२९८५०
				९९९१३००१	

दिनांक: २३.०८.२०२५ शाहिझन सरोश सिगानपोरिया

VIDHI

GP Petroleums जीपी पेट्रोलियम्स लिमिटेड

सीआयएन: एल२३२०१एमएच१९८३पीएलसी०३०३७२ ोंदणीकृत कार्यालय: ८०४, आकृती स्टार, एमआयडीसी सेन्ट्रल रोड, एमआयडीसी, अंधेरी पूर्व,

मुंबई-४०००९३. दूर.क.०२२-६१४८२५००, फॅक्स क्र.०२२-६१४८२५९९, ईमेलः <u>cs.gppl@gpglobal.com</u>, वेबसाइटः <u>www.gpp</u>

मुंबई लक्षदीप 😱

IPOL

४२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, सदस्य नोंदणीची समाप्ती आणि ई-मतदान माहिती

याद्वारे सूचना देण्यात येते की, **जीपी पेट्रोलियम्स लिमिटेड**ची ४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/इतर . ऑडिओ व्हिज्युअल माध्यमे (ओएव्हीएम) द्वारे कंपनीच्या सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय आयोजित केली जाईल. कंपनी कायदा, २०१३ च्या सर्व लागू तरतुदी आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांचे पालन करून, जे ५ मे, २०२० रोजीच्या सामान्य परिपत्रक क्र.२०/२०२० सह वाचले जाईल आणि वेळवेळी जारी केलेल्य त्यानंतरच्या परिपत्रकांसह वाचले जाईल, नवीनतम म्हणजे १९ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या सामान्य परिपत्रक क्र.०९/२०२४ (एमसीए परिपत्रके) जी सेबीने जारी केलेल्या परिपत्रकासह वाचली जाईल. ४२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय करण्यासाठी सेबी/एचओ/सीएफडी सीएफडीपीओडी–२/पी/सीआयआर/२०२४/१३३ दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ (सेबी परिपत्रक) आणि या संदर्भात जारी केलेल्या इतर लागू परिपत्रकांद्वारे. सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएमद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतात आणि सहभागी होऊ शकतात. सभेचे ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय

कंपनीच्या ४२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेसह, आर्थिक वर्ष २०२४–२५ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत असलेल्या सर्व सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने २२ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसारित करण्यात आला आहे. ज्या भागधारकांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांच्यासाठी वार्षिक अहवाल आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेचे वेब लिंक्स असलेली प्रत्यक्ष सचना पत्रे पाठवण्या गाली आहेत. वरील कागदपत्रे कंपनीच्या <u>www.gppetroleums.co.in</u> या वेबसाइटवर, स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> या वेबसाइटवर आणि ई-व्होटिंग सेवा प्रदात्याच्या वेबसाइट <u>www.evoting.nsdl.com</u> या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत.

**पुस्तक बंद करणे:** कंपन्यांच्या कलम ९१ नुसार, सूचना देखील येथे देण्यात येत आहे की, कायदा . २०१३ आणि सेबी एलओडीआर नियमावलीच्या नियम ४२ नुसार, कंपनीच्या ४२ल्या वार्षिक सर्वसाधारा सभेच्या उद्देशाने सदस्यांची नोंदणी आणि कंपनीचे शेअर हस्तांतरण पुस्तके **शनिवार, २० सप्टेंबर २०२५ ते** शुक्रवार, २६ सप्टेंबर २०२५ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद राहतील

. **लेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करणे:** कलम १०८ च्या तरतुर्दीनुसार कंपनी कायदा, २०१३ आणि त्याअंतर्ग बनवलेले नियम, सेबी एलओडीआर नियमांच्या नियम ४४ सह वाचले जातात, त्यानुसार कंपनी सदस्यांना . शनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे प्रदान केलेल्या ई-व्होटिंग सेवेद्वारे (ई-व्होटिंग) लेक्ट्रॉनिक पद्धतीने (रिमोट ई-व्होटिंग) मतदान करण्याची सुविधा प्रदान करण्यास आनंदित आहे. ज्या . प्रदस्यांचे नाव कट-ऑफ तारखेला म्हणजेच **शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५** रोजी सदस्यांच्या/लाभार्थी मालकांच्या यादीत आहे त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगची सुविधा मिळू शकते. ई-व्होटिंग कालावधी **मंगळवार, २३ सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता** ु (भाप्रचे) सुरू होईल आणि पुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५ रोजी संघ्याकाळी ५.०० वाजता (भाप्रचे) संपेल (दोन्ही दिवस समाविष्ट). दिलेल्या तारखेच्या आणि वेळच्या पलीकडे मतदान काण्याची परवानगी दिली

या वार्षिक सर्वसाधारण सभेत बॅलट पेपरद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध नसेल कारण ही सभ व्हीसी/ओएव्हीएमद्वारे होत आहे. ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंग्द्वारे मतदान केलेले नाही त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याचा अधिकार असेल. ज्या सदस्याने आधीच रिमोट ईं-व्होटिंगद्वारे मतदान केले आहे तो देखील वार्षिक सर्वसाधारण सभेत सहमागी होऊ शकतो परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. रिमोट ईं-व्होटिंग, वार्षिक सर्वसाधारण ार्वसाधारण सभेच्या सचनेमध्ये दिली आहे.

### नोंदणी करण्याची/ ईमेल पत्ता अपडेट करण्याची पद्धत:

डिमटेरियलाइज्ड पद्धतीने शेअर्स धारण करणाऱ्या शेअरहोल्डर्सना त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे त्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत/अपडेट करण्याची विनंती आहे.

ज्या सदस्यांनी भौतिक स्वरूपात शेअर्स धारण केले आहेत त्यांना सेबीच्या परिपत्रकानुसार त्यांचे पॅन ईमेल पत्ता, मोबाईल नंबर, बँक खाते तपशील आणि नामांकन नोंदणी/अपडेट करण्याची विनंती आहे असे न केल्यास आरटीएकडून भौतिक शेअरहोल्डर्सचा फोलिओ गोठवला जाईल. भागधारकांना विनंती आहे की त्यांनी आमच्या आरटीए, एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला योग्यरित्या भरलेला फॉर्म आयएसआर-१ संबंधित पुगव्यांसह पाठवून किंवा योग्यरित्या स्वाक्षरी केलेल्या प्रती आरटीएला mt.helpdesk@in.mpms.mufg.com वर मेल करून ही माहिती नोंदणी/अपडेट करावी. फॉर्म आयएसआर–१ चे स्वरूप आरटीएच्या <u>www.in.mpms.mufg.com</u> या वेबसाइटवर आणि कंपनीच्या <u>www.gppetroleums.co.in</u> या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

करुटिनायझर: मेसर्स पुसाळकर अँड कंपनीचे प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (सदस्यता क्र.एफ१०५७६) **श्री**. हर्षद पुसाळकर यांची वार्षिक सर्वसाधारण सभेत रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी काण्यासाठी स्करुटिनायझर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

संपर्क तपशील: ई-व्होटिंग सुविधेशी संबंधित कोणत्याही तक्रारी असल्यास, कृपया एनएसडीएलच्या वरिष्ठ यवस्थापक **कुमारी पल्लवी म्हात्रे** यांच्याशी <u>evoting@nsdl.com</u> या ईमेलवर संपर्क साधा किंवा ०२२ ४८८६ ७००० वर कॉल करा.

भागपारकांनी हे देखील लक्षात ठेवावे की, गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण प्राधिकरणाने (आयर्डपीएफ) केवायसी तपशील अद्यतनित करण्यासाठी आणि केवायसीमध्ये हस्तांतरण ट्राळण्यासाठी न भरलेले/न दावा केलेले लाभांश दावा करण्यासाठी **२८ जुलै, २०२५ ते ०६ नोव्हेंबर, २०२५** पर्यंत १०० दिवसांची सक्षम<sup>्</sup> निवेशक मोहीम सुरू केली आहे. भागधारकांना त्यांचे केवायसी नोंद पूर्ण करण्यास आणि कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी एमयुएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, https://web.in.mpms.mufg.com/ helpdesk/Service\_Request.html, फोन-८१०८११६७६७ शी संपर्क साधून त्यांच्या न भरलेल्या/ न दावा केलेल्या लाभांशाचा दावा करण्यास प्रोत्साहित केले जाते आणि स्वयम पोर्टल <u>https://</u> swayam.in.mpms.mufg.com द्वारे त्यांच्या विनंत्या नोंदणी/ट्रॅक करण्यास प्रोत्साहित केले जाते. संचालक मंडळाच्या आदेशान्व

> कनिका सेहगल सदान कंपनी सचिव

### 0000 **Valiant Organics**

दिनांक: २३/०८/२५

ठिकाण: मुंबई

जाणार नाही, जे कृपया लक्षात घ्या.

# व्हेलिएंट ऑर्गेनिक्स लिमिटेड

ॲडॉकेट वंसंत मोहिते

मीरा रोड (पूर्व)

उच्च न्यायालयाचे वकील

जिल्हा ठाणे-४०११०७

**नोंदणीकृत कार्यालय:** १०९, उद्योग क्षेत्र, १ला मजला, मुलुंड-गोरेगाव लिंक रोड, मुंलुंड पश्चिम-४०००८०. दूर.:+९१-२२-६७९७६६८३, ईमेल: investor@valiantorganics.com; वेबसाई: www.valiantorganics.com

व्हेलिएंट ऑर्गेनिक्स लिमिटेड (कंपनी) च्या भागधारकांना सूचना गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयईपीएफ) खात्यात शेअर्स हस्तांतरित करण्यासाठी (कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १२४(६) नुसार)

कंपनी कायदा, २०९३ च्या कलम १२४(६) आणि गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरण (लेखा, लेखा तेखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम, २०१६ (नियम) च्या आवश्यकतांनुसार, सुधारित केल्याप्रमाणे, कंपनीला ज्या शेअर्सच्य बाबतीत लाभांश सलग ७ वर्षांच्या कालावधीसाठी न भरलेला किंवा दावा न केलेला राहतो. ते केंद्र सरकारने स्थापन केलेल्या आयईपीएप वरील नियमानुसार, ज्या सर्व भागधारकांनी २०१७–१८ आर्थिक वर्षासाठी अंतिम लाभांश, २०१८–१९ आर्थिक वर्षासाठी अंतरिम लाभांश

आणि २०१८–१९ आर्थिक वर्षासाठी अंतिम लाभांश रोखीने घेतलेला नाही, जे आयईपीएफ खात्यात हस्तांतरित करण्यास पात्र आहेत, त्यांना एक स्वतंत्र पत्र आधीच पाठवण्यात आले आहे. ज्यांनी सलग ७ वर्षे त्यांचे लाभांश रोखीने घेतलेले नाहीत आणि ज्यांचे शेअर्स आयर्डपीएफ खात्यात हस्तांतरित करण्यास पात्र आहेत. अर

शेअरधारकांची यादी कंपनीच्या वेबसाइट https://www.valiantorganics.com/assets/investors/iepf-31-03-2025.pdf वर उपलब्ध आहे आणि भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी वर नमूद केलेल्या पत्रकानुसार आवश्यक दस्तावेज कंपनीचे निबंधक व भा हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) कडे पाठवावीत, जेणेकरून दावा न केलेली लाभांश रक्कम आणि शेअर्सचा दावा करता येईल. याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, जर कंपनीला **३० सप्टेंबर, २०२५** पर्यंत संबंधित भागधारकांकडून कोणताही संदेश मिळाला नाही, तर कंपनी

नेयमांमध्ये नमूद केलेल्या आवश्यकतांचे पालन करण्यासाठी, नियमांमध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार देय तारखेपर्यंत शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाच्या डीमॅट खात्यात हस्तांतरित करेल. पया लक्षात ठेवा की. टावा न केलेल्या लाभांश रकमेबदल आणि उक्त नियमांनमार आयर्रपीएफकरे इस्तांतरित केलेल्या शेअर्मबदल कंपनीविरुद्ध कोणताही दावा करता येणार नाही. कृपया लक्षात ठेवा की, अशा हस्तांतरणानंतर, भागधारक/दावेदार आयईपीएफ प्राधिकरणाकडूर

ाभांशासह हस्तांतरित शेअर्सचा दावा करू शंकतात, ज्याची तपशील www.iepf.gov.in वर उपलब्ध आहेत. या प्रकरणावरील कोणत्याही माहिती/स्पष्टीकरणासाठी, संबंधित भागधारक/दावेदार कंपनीला investor@valiantorganics.com व किंवा आरटीए**. एमयएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड** (पुर्वीची लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणन जात). यनिट न्हेलिएंट ऑर्गेनिक्स लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३. द्**र**ः+९१८१०८११४९४९ ईमेल: rnt.helpdesk@in.mpms.mufa.com

व्हेलिएंट ऑर्गेनिक्स लिमिटेडकरिता कौस्तभ कलकर्ण कंपनी सचिव

दिनांक: २२ ऑगस्ट, २०२५

आयसीएसआय एम.क्र.ए५२९८०

# के आयएफएस हौसिंग फायनान्स लिमिटेड

**नोंटणीकत कार्यालय:** ६वा मजला, केआयणफएस कॉर्पोरेट हाऊस, हॉटेल प्लॅनेट लॅंडमार्कच्या बाजला, अशोक वाटिका बीआरटीएस जवल, इस्कॉन -आवली रोड, आवली, अहमतावाद, गुजरात - ३८००५४, **कॉपिंट कार्यालय**ः सी-९०२, लोट्स पर्क, ग्रंहम फर्थ केपाउंड, पश्चिम दुताराती महामार्ग, गोरंगाव (पूर्व), मुंबई - ४०००६३, महाराष्ट्र, भारत, **द्र.क.:** +९१ २२ ६१७९६४००. **ई-मेल:** contact@kifshousing.com, वे**बसाइट:** www.kifshousing.com **सीआयएन :** यू६५९२२जींबे२०१५पीएलसी०८५०७९. **आरबीआय सीओआर : डीओआर-००१४५** 

सेक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफायसी कायदा) च्या कलम १३ (२) अन्वये सूचना एस हौसिंग फायनान्स लिमिटेड द्वारे खाली नमूद केलेल्या कर्जदारांनी/जामीनदारांनी घेतलेल्या कर्जाच्या संदर्भात, जे खाली नमूद केलेल्या तारर

खाली नमुद केलेल्या थकबाकीसह एनपीए झाले आहेत. आम्ही आधीच सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत नॉटणीकृत पोस्ट/स्पीड पोस्ट/कुरियर द्वारे खाली नमूद केल्यानुसार तपशीलवार डिमांड नोटीस जारी केली आहे जी तुम्हाला प्राप्त न झालेले वितरीत / पोचपावती परत केली आहे. आम्ही कायद्याच्या कलम १३(४) नुसार तुमच्यापैकी एकाच्या मालकीच्या सिक्युरिटीजचा ताबा घेण्याचा आमचा हेत् आम्ही सूचित केला आहे, जर तुम्ही ६० दिवसांच्या आत खाली नमूद केलेली रक्कम भरण्यात अयशस्वी झाल्यास वर नमुद केल्यानुसार तुम्ही दायित्व पूर्ण न केल्यास बँक / प्रतिभूत कर्जदार सरफायसी कायद्याच्या कलम १३(४) द्वारे प्रदान केलेल्या कोणत्याही अधिकाराचा वापर करू शकतात आणि ताबा नोटीस लिलाच सूचना प्रकाशित करताना, इलेक्ट्रॉनिक किंवा अन्यथा, अंतर्गत आवश्यकतेनुसार सरफायसी कायदा, बैंक/प्रतिभूत कर्जदार देखील तुमचे छायाचित्र प्रकाशित करू शकतात. तपशील खाली दिलेले आहे:-

अ. क्र.	शाखा/ अर्ज क्र./ एलआरएन	कर्जदार/सहकर्जदार/ जामीनदाराचे नाव आणि <b>एनपीएची तारीख</b>	मागणी सूचना दिनांक थकबाकी रक्कम	प्रतिभूत मालमत्तेचे तपशिलः-
₹.	औरंगाबाद/ ०००००१७६७५ /एलएनएचएल एयुआर०१३५१८	अजय कडुबा गोटीस(अर्जदार) कडुबा नामदेव गोटीस (सह-अर्जदार १), लीलाबाई कडुबा गोटीस (सह-अर्जदार २) एनपीए तारीख -१०.०५.२०२५	मागणी सूचना दिनांक ११ जून २०२५ थकबाकी रू.६६३०३०/-	मिळकतक्र. ०९, लोणीखुर्दता. वैजापूर, वैजापूर रोड, राम मंदिराजवळ, लोणी, जिल्हा औरगाबाद महाराष्ट्र ४३१११६. विक्री करारातुसार खतुसिमा - पूर्व - श्री. वीपकशिवराम वागुल, पश्चिम - श्री. विश्वनाथ अवचिते, उत्तर - श्री. कचरू जनुसे, दक्षिण - खुली जागा. साईट तुसार - पूर्व १ श्री. विश्वकशिवराम वागुल, पश्चिम १ - श्री. विश्वनाथ अवचिते, उत्तर १ - श्री. कचरू जनुसे, दक्षिण १ - खुली जागा.
₹.	सोलापूर/ ००००००३७ ०३ /एलएनएच एलएसओएल ००९७२४	सोमनाथ शहाजी लमकाने (अजंदार) शहाजी बिठ्ठल लमकाने (सह-अजंदार १), कांताबाई शहाजी लमकाने (सह-अजंदार २) एनपीए तारीख -१०.०५.२०२५	मागणी सूचना दिनांक ११ जून २०२५ धकबाकी रू.४९६५२२.८६/-	रानमसळे ग्राम. मालमता क्र.६२५/२, वडाळा रोडकर, सावित्री कन्या प्रार्थना व छत्रपति शिवाजी महाराज चौक, रानमसळे, सोलापूर, सोलापूर, सोलापूर, सोलापूर, सोलापूर, सोलापूर, सालापूर, महाराष्ट्र, भारत ४१३२२२ विक्री करारानुसार चौना - पूर्व न गुप्त अशोक राख वाची मालमता, पश्चिम - रामा निवृत्तीकरंड यांची मालमता, उत्तर - ग्रामपंचावत रोड, दक्षिण - विङ्गलाबू शिद यांची मालमता, साक्टतुसार - पूर्व १ - वापूराज अशोक गरड यांची मालमता, पश्चिम २ रामा निवृत्तीकरंड यांची मालमत, त्राह्त एक शोक गरड यांची मालमता, पश्चिम १ - रामा निवृत्तीकरंड यांची मालमता, उत्तर १ - ग्रामपंचायत रोड, दक्षिण १ - विङ्गलवाबू शिंद यांची मालमता,
₹.	नागपूर / ००००००७४३५ /एलएनएचईएन एजी०१०२०१	नरेंद्र नाधुजी मेंढे (अर्जदार) माला नरेंद्र मेंढे (सह-अर्जदार १) एनपीए तारीख -१०.०५.२०२५	मागणी सूचना दिनांक ११ जून २०२५ थकवाकी रू.३८८१२१/-	मलमता क्र. २१६९, प्रभाग क्र. ३, प्राथमिक शाळेजवळ, उदापूर येथे पोस्ट नगरधन, ता- रामटेक, जिल्हा - नागपूर, महाराष्ट्र ४४११०६. विक्री कररायनुसार सीमा - पूर्व - खुली जागा, पश्चिम - घर, उत्तर - स्ता, दक्षिण - घर, साहट्युस्पार - पूर्व १ - गृही नंतर गणेश मेंढे यांचे घर, पश्चिम १ - सुनील मेंढे यांचे घर, उत्तर१ - रोड आणि रमेश मेंढे यांचे घर, पश्चिम १ - असित मेंढे यांचे घर,
٧.	विरार / १००८३७९ / एलएनएचएलव्ही आवआर००११२९	नितीन गोपाल डुंबरे (अर्जवार) रेश्मा नितीन डुंबरे (सह-अर्जवार १), एनपीए तारीख -१०.०५.२०२५	मागणी सूचना दिनांक ११ जून २०२५ धकबाकी रू.२६५३०३९/-	पलॅटक.४०३, ४था मजला, ओम साई लीला को-ऑप.ही. सोसावटी लि. इमारत, मयुर हिटलचा मागे, खोरागब, पाखडी, जुना युण मुंबई महामार्ग जवळ, कळवा (१), ठाणे महाराष्ट्र ४००६०५. विक्री करारानुसार खतुस्मा - पूर्व - साई संकुल कोहोसी लिमिटेड, पश्चिम - अंतर्गत रस्ता/साई आशीर्बाद भवन, उत्तर - अष्टविनायक संकुल भवन, विक्रण - ओम अक्षय इमारत, सास्ट्यूसार - पूर्व १- साई संकुल कोहोसी लिमिटेड, पश्चिम १ - अंतर्गत रस्ता/साई, अशार्वीवर भवन, उत्तर १ - अष्टविनायक संकुल भवन, दक्षिण १ - ओम अक्षय इमारत.
ч.	कल्याण/ १०६७१७१ / एलएनएचईकेएएल ००९२८१	सुनील रामदास वाल्मिकी (अर्जदार) वर्षा सुनील वाल्मिकी (सह-अर्जदार १), एनपीए तारीख -१०.०५.२०२५	मागणी सूचना दिनांक ११ जून २०२५ थकवाकी रू.२५७४०१/-	फ्टॅंट्क २०२/२०३, दुसरा मजला वासुटेव निवास, इमारत हाउस्रक्र ०३०९, युनिटक, ०१२७, लॅंडमार्केगामवेटी मंदिर जबळ, तळावली गाव, घणसोली उग्णे खाळे, महाराष्ट्र ४००७०१. विक्री कराराजुसार सीमा-पूर्व-चाळ, पश्चिम-चंगला, उत्तर-चंगला, दक्षिण-स्तता, साहट नुसार-पूर्व १-चाळ, पश्चिम १- चंगला, उत्तर१- चंगला, दक्षिण१-स्स्ता.
<b>G</b> .	कल्याण/ १०२४७३१ / एलएनएचएलकेए एल ००३६५७	वर्षा सुनील वाल्मिकी (अर्जदार) सुनील रामदास वाल्मिकी (सह-अर्जदार १), एनपीए तारीख -१०.०५.२०२५	मागणी सूचना दिनांक ११ जून २०२५ थकबाकी रू.२१२१८६१.७/-	फ्लॅट क्र.२०२/२०३, दुसरा मजला वासुदेव निवास, इमारत हाऊस क्र.०३०९, युनिटक्र.०१२८, युनिटक्र.०१२०, तळावली गाव, घणसोली व्याग त्वाळे, महाराष्ट्र-४००७७९. विकी करारानुसार सीमा-पूर्व-वाळ, पश्चिम-वाग्ला, उषर-वगला, दक्षिण- रस्ता, साइट नुसार-पूर्व- चाळ, पश्चिम १- वंगला, उषर्र-१- वंगला, दक्षिण१-रस्ता.

एनपीए तारीख -१०.०५.२०२५ वर नमूद केलेल्या कर्जदारांना/जामीनदारांना सूचित केले जाते (१) अधिक आणि संपूर्ण तपशिलांसाठी खाली स्वाक्षरी केलेल्यांकडून मूळ सूचना गोळा करणे आणि २) सरफायसी कायद्यांतर्गत पुढील कारवाई टाळण्यासाठी वर नमूद केलेल्या सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसा थकबाकीची रक्कम व्याज आणि खर्च इ. अदा करणे.

दिनांक: २२ ऑगस्ट २०२५ सही/- प्राधिकृत अधिकारी केआवएफएस हौसिंग फावनान्स लिमिटेड स्थान: मंबर्ड

# विधी स्पेशालिटी फूड इंग्रिडिअंट्स लिमिटेड

सीआयएन: एल२४११०एमएच१९९४पीएलसी०७६१५६ नोंदणीकृत कार्यालय: /२७, कॉमर्स सेंटर ७८, ताडदेव रोड, मुंबई-४०००३४ फोन क्रमांक: ०२२-६१४० ६६६६; फॅक्स क्रमांक: ०२२- २३५२१९८०

वेबसाइटः www.vidhifoodcolors.com ; ईमेल आयडीः mitesh.manek@vidhifoodcolors.com

# सदस्यांना सूचना

याद्वारे कळविण्यात येते की, विधी स्पेशॉलिटी फूड इंग्रिडिएंट्स लिमिटेडच्या सदस्यांची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ०३:३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग / इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांद्वारे आयोजित केली जाणार आहे, जेणेकरून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेला व्यवसाय केवळ ई-व्होटिंग सुविधेद्वारे करता येईल.

कंपनी व्यवहार मंत्रालयाने ८ एप्रिल २०२० रोजी जारी केलेल्या जनरल परिपत्रक क्रमांक १४/२०२० आणि या संदर्भात जारी केलेल्या त्यानंतरच्या परिपत्रकांमध्ये नवीनतम जनरल परिपत्रक क्रमांक ०९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर २०२४ (एकत्रितपणे एमसीए परिपत्रक म्हणून संबोधले जाते) आणि परिपत्रक क्रमांक डएइख/ HO/CFD/CMD1/CIR/P/ 2020/79 दिनांक १२ मे २०२० आणि सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ("SEBI") दारे जारी केलेल्या त्यानंतरच्या परिपत्रकांमध्ये, नवीनतम परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD/CFD-PoD02/P/CIR/2024/133 दिनांक ३ ऑक्टोबर २०२३, यानुसार, ज्या सदस्यांचे ई-मेल आयडी कंपनी/ठेवी/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट ('R&TA') कडे नोंदणीकृत आहे त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली जाईल. (एकत्रितपणे सेबी परिपत्रके म्हणून ओळखले जाते).

सदस्य केवळ VC/OAVM सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राह् शकतात आणि सहभागी होऊ शकतात आणि कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्यासाठी त्यांची उपस्थिती मोजली जाईल.

एनएसडीएलची रिमोट ई-व्होटिंग सुविधा एजीएमच्या आधी आणि दरम्यान सर्व सदस्यांना एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मतदान करण्यासाठी प्रदान केली जाईल. अशा रिमोट ई-व्होटिंगसाठी तपशीलवार प्रक्रिया सूचनेत प्रदान केली जाईल.

एमसीए परिपत्रक आणि सेबी परिपत्रकानुसार, एजीएमच्या सुचनेची आणि वार्षिक अहवालाची कोणतीही भौतिक प्रत सदस्यांना पाठवली जाणार नाही. ज्या सदस्यांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत केला नाही त्यांना एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करण्यासाठी आणि ई-व्होटिंगसाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी १८ सप्टेंबर २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी संध्याकाळी ०५.०० वाजता त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणी करण्यासाठी

खाली नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करण्याची विनंती केली जाते. (१) https://web.in.mpms.mufg.com/EmailReg/Email Register.html या लिंकला भेट द्या

(२) इरॉपडाउन लिस्टमधून कंपनीचे नाव निवडा: विधी स्पेशॉलिटी फूड इंग्रिडिएंट्स लिमिटेड.

(३) संबंधित फील्डमध्ये तपशील प्रविष्ट करा जसे की डीपी आयडी आणि क्लायंट आयडी (जर शेअर्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असतील), फोलिओ नंबर आणि सर्टिफिकेट नंबर (जर शेअर्स भौतिक स्वरूपात असतील), शेअरहोल्डरचे नाव, पॅन, मोबाईल नंबर आणि ई-मेल पत्ता.

(४) सिस्टम मोबाईल नंबर आणि ई-मेल पत्त्यावर ओटीपी पाठवेल.

(५) मोबाईल नंबर आणि ई-मेल पत्त्यावर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करा आणि सबिमट करा.

(६) सिस्टम नंतर २०२४-२५ चा वार्षिक अहवाल आणि ई-व्होटिंग क्रेडेन्शियल्ससह एजीएमची सूचना देण्याच्या मर्यादित उद्देशाने ईमेल पत्याची पुष्टी करेल. कंपनीकडून वेळेवर संपर्क साधण्यासाठी, कृपया तुमचा ई-मेल पत्ता कायमचा नोंदणीकृत/अपडेट करा आणि नोंदणीसाठी कृपया आर अँड टीए / संबंधित डिपॉझिटरी सहभागीशी संपर्क साधा, जसे की परिस्थिती असेल.

रिमोट ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही शंका/तक्रारी (एजीएमपूर्वी आणि/किंवा दरम्यान) असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या 'डाउनलोड' विभागात उपलब्ध असलेल्या शेअरहोल्डर्ससाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न ('एफएक्य') आणि शेअरहोल्डर्ससाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पस्तिका पाह शकता र्किवा ०२२ - ४८८६ ७००० आणि ०२२ - २४९९ ७००० वर कॉल करू शकता किंवा सुश्री प्राजक्ता पावले यांना evoting@nsdl.com वर विनंती

लाभांश प्राप्त करण्याच्या आदेशाची नोंदणी करण्याची पद्धत:

◀ डीमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना गुरुवार, ०४ सप्टेंबर २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या संबंधित डीपींकडे त्यांचे इलेक्ट्रॉनिक बँक आदेश अपडेट करण्याची विनंती केली जाते.

◀ भौतिक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांच्या बाबतीत. खालील मळ कागदपत्रे कंपनीच्या आर अँड टीएकडे पाठव शकतात. एमयएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कमाल ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत.

(अ) सहाय्यक कागदपत्रांसह फॉर्म आयएसआर-१. हा फॉर्म आर अँड टीएच्या वेबसाइटवर :https://in.mpms.mufg,com/ वर उपलब्ध आहे.

(ब) शेअर्स संयुक्तपणे धारण केलेल्या असल्यास, सदस्याचे किंवा पहिल्या धारकाचे नाव असलेला मूळ रद्द केलेला चेक. जर चेकवर धारकाचे नाव उपलब्ध नसेल. तर कपया खालील कागदपत्रे सादर करा:

(२) बँक पासबुक / बँक स्टेटमेंटच्या पहिल्या पानाची बँक प्रमाणित सुवाच्य प्रत च्यावर खातेधारकांची नावे, पत्ता, चेकच्या पानावर असलेला बँक खाते क्रमांक

आणि प्रकार आणि बँक शाखेचा पूर्ण पत्ता असेल.

(३) सर्व धारकांच्या पॅन कार्डची स्वतः साक्षांकित छायाप्रत (४) कंपनीकडे नोंदणीकृत असलेल्या पहिल्या धारकाच्या पत्त्याच्या समर्थनार्थ कोणत्याही कागदपत्राची (जसे की आधार कार्ड, इरायर्व्हिंग लायसन्स, निवडणूक

ओळखपत्र, पासपोर्ट) स्व-साक्षांकित छायाप्रत. संबंधित सेबी परिपत्रकांनुसार, १ एप्रिल २०२४ पासून, शेअर्स धारक सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लाभांश भौतिक स्वरूपात दिला जाईल जर फोलिओ केवायसीचे पालन करणारा असेल, फोलिओमधील सर्व धारकांचा पूर्ण पत्ता. पिन कोड, मोबाइल नंबर, ईमेल आयडी, बँक तपशील, आधारशी जोडलेला वैध पॅन, नामांकन इत्यादी सर्व तपशीलांची नोंदणी केल्यास फोलिओ केवायसीचे पालन करणारा मानला जाईल.

१ एप्रिल २०२० पासून लागू होणाऱ्या वित्त कायदा, २०२० च्या तरतुर्दीनुसार आणि त्यानुसार वाचल्या जाणाऱ्या आयकर कायदा, १९६१ ('अधिनियम') च्या तरतुर्दीनुसार, कंपनीने घोषित केलेला आणि दिलेला लाभांश तिच्या भागधारकांच्या हातात करपात्र आहे आणि त्यानुसार कंपनीला लागू दराने स्रोतावर कर (टीडीएस) वजा करणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे प्रदान करून भागधारकांना टीडीएस न कपात करण्यासाठी किंवा कमी दराने टीडीएस कपात करण्यासाठी कंपनीकडे अर्ज करण्याचा पर्याय आहे. चालू आर्थिक वर्षासाठी फॉर्म 15G/15H/10F डाउनलोड करण्यासाठी कृपया :https://web.in.mpms. mufg.com/formsreg/submission-of-form-15g-15h.html. ही वेबलिंक पहा आणि जनरल टॅब वापरा.

कंपनीने जाहीर केलेल्या लाभांशावर टीडीएस न कपात करण्यासाठी चालू आर्थिक वर्षासाठी फॉर्म 15G/15H/10F सादर करण्यासाठी कृपया :https://web.

in.mpms.mufg.com/formsreg/submission-of-form-15g-15h.html ही वेबलिंक पहा. लाभांशाशी संबंधित कोणतीही चौकशी किंवा पत्त्यात किंवा बँक तपशीलात बदल/अपडेट करण्याबाबत कोणतीही विनंती असल्यास, :https://web. in.mpms.mufg.com/helpdesk/Service\_Request.html या वेबलिंकवर ला पाठवावी.

ज्यांनी त्यांच्या बँक खात्याचे तपशील अपडेट केले आहेत त्यांना लाभांश इलेक्ट्रॉनिक पदातीने भरावा लागेल. जर बँक खात्याचे तपशील उपलब्ध नसल्यामळे कंपनी कोणत्याही शेअरहोल्डरला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लाभांश देऊ शकत नसेल, तर कंपनी अशा शेअरहोल्डरला पोस्टाने लाभांश वॉरंट/चेक पाठवेल.

विधी स्पेशॅलिटी फड इंग्रिडिएंटस लिमिटेड करित

अनपम जे व्यास कंपनी सचिव

सदस्यता क्रमांक ६०४६४